

अपेक्षणा adj. *hinschauend auf*: द्वापेक्षणा Spr. (II) 5543 (Conj.).
 अपेक्षणीयत्वं n. nom. abstr. von अपेक्षणीय VĀMANA 1,3,3.
 अपोहन adj. *vertreibend, verscheuchend* Spr. (II) 7239 (Conj.).
 अप्रःस्थ Z. 3 lies कुधी^० und Gehorsamen st. *Reinigungssuchenden*.
 अप्रकृत adj. *nicht hingehörend, wovon nicht die Rede ist*: अप्रकृते प्र-
 कृतात्तरे वा ganz ohne Anlass oder an unrechter Stelle KĀRAKA 1,29.
 अप्रकृतिक adj. *ohne Stamm, — Thema, — Wurzel* PAT. a. a. O. 3,6, a.
 अप्रतिकूल adj. *willig zu* (loc.): सर्वकर्मसु KĀRAKA 1,15.
 अप्रत्ययक adj. (f. अप्रत्ययिका) *mit keinem Suffix versehen* PAT. a. a. O. 1,214, a. 3,5, b. 6, a.
 अप्रमाणशुभ्, lies ^०शुभ und शुभ st. शुभ्.
 अप्रमाद HEM. JOGAÇ. 4,83.
 अप्रेत्य adj. *unsichtbar* HEM. JOGAÇ. 3,53 (wir verbinden das Wort mit dem Folgenden).
 अप्सम् s. सक्तृत्सम्.
 अवीज, ^०क (richtige Schreibart) s. अवीज, ^०क.
 अञ्जासन n. = 1. पद्मासन 2) HEM. JOGAÇ. 4,123.
 अब्धि 3) Bez. der Zahl vier SŪRĀS. 2,17. 35. 8,2. 12,85. fg.
 अब्रह्मता, fuge bei RV. 5,33,3.
 अब्रह्मन् m. *nicht-Brahman* TBR. 3,12, 8, 2.
 अब्राह्मणिक adj. *keine Brahmanen habend*: देश PAT. a. a. O. 1,262, b. 1. अभय 1) superl. RV. 10,17,5.
 अभयद् 2) VP. 4,19,1. भयद् WILSON.
 अभव 3) SŪRĀS. 7,24. 11,3.
 अभिव्या RV. 10,112,10 (Nachträge) scheint wegen des davon abhängigen acc. als infin. (instr.) gefasst werden zu müssen. Oder ist die Lesart verdorben?
 अभिगम HEM. JOGAÇ. 1,17 fehlerhaft für अधिगम, wie SARVADARÇANAS. 31,20 gelesen wird.
 अभिगर्जन् adj. *anbrüllend* KATHĀS. 60,105. अति^० der Text, अभि^० KERN's Verbesserung.
 अभिगोप्सुर् vgl. सेनाभि^०.
 अभिघात partic. s. u. 1. हन् mit अभि.
 अभिजित् 3) SŪRĀS. 8,4. 9,12. 18. 13,8.
 अभिज्ञिति, so zu betonen.
 अभिज्ञायम् s. यथाभिज्ञायम्.
 अभिज्ञेतर (अभिज्ञ + इ^०) adj. *unbekannt mit* (geht im comp. voran) ÇAṆK. zu KHĀND. UP. S. 22.
 अभिधा 1) lies *umgebend*; vgl. TBR. 3,8, 3,4.
 अभिध्या KĀRAKA 1,7.
 अभिनिवेशन n. = अभिनिवेश 1): तत्त्वाभि^० adj. *der Wahrheit nachstre-
 bend* KĀRAKA 3,8.
 अभिन्नतरक adj. *gar nicht verschieden* PAT. a. a. O. 2,307, a.
 अभिपरिकार m. *das Umfahren*: अनभि^० ÂÇV. ÇA. 4,12,3.
 अभिभवन vgl. तेजोऽभिभवन weiter unten.
 अभिभू vgl. सर्वाभिभू.
 अभिमानाय, desid. अभिमिमानयिषते PAT. a. a. O. 3,18, b.
 अभिमान 6) Spr. (II) 6387.

अभियान 2) KĀM. NĪTIS. 14,20.
 अभियोग 1) auch *Anwendung, wiederholte A.* KĀRAKA 3,8.
 अभिलप्य s. निरभिलप्य.
 अभिलोत्क s. u. लोत्क.
 अभिवादिन् Erklärer MAITREJUP. 4,5.
 अभिवासाय adj. *zu bedecken* TBR. 3,2, 8, 8.
 अभिविधि Comm. zu ÂÇV. ÇA. 1,8,27.
 अभिशङ्किन् MBH. 8,3505 nach der Lesart der ed. Bomb.
 अभिशान्त्, richtiger ^०सान्त् (अभि + सान्त्).
 अभिशिरस् adj. *den Kopf richtend nach* (acc.) ÂÇV. GRHJ. 4,2,15 (v. 1.).
 GOBH. 2,9,12.
 अभिश्रो 2) 3) vgl. 1. श्रि mit अभि.
 अभिश्रस verbessert u. 1. श्रस् mit अभि.
 अभिषङ्ग 3) मनसो ऽभिषङ्गात् so v. a. *in Folge einer krankhaften Stim-
 mung des Herzens* MBH. 5,867. 13,4897.
 अभिषुक ein *best. Baum mit ölhaltigen Kernen* (neben Mandel und Nuss genannt) KĀRAKA 1,13. 27.
 अभिषेच्य adj. *zu weihen* (zum Fürsten) R. GORR. 2,3,22.
 अभिसंवर्धन n. *Wachstum*: सस्याभि^० KĀRAKA 1,12.
 अभिसंस्कार m. *Bildung*: बीजाभि^० KĀRAKA 1,12. *Bearbeitung, Zube-
 reitung*: द्रव्याणाम् 3,1.
 अभिसन्नन्, lies ^०सन्नन्.
 अभिसंधिन् vgl. सर्वाभि^०.
 अभिसमय m. *Verabredung, Uebersinkommen*: नाभिसमयं ज्ञात् KĀ-
 RAKA 1,8.
 अभिसंन्ध 1) PAT. a. a. O. 1,46, b. *Synthese* 47, b.
 अभिसर्पणा n. *Annäherung*: सूच्यभि^० KAN. 5,1,15.
 अभिसार *Lohn für Meldung* DIVYĀVAD. 4. — Vgl. भक्ताभिसार weiter unten.
 अभिस्कन्द zu streichen; s. u. स्कन्द mit अभि.
 अभिर्कर्तृर् nom. ag. *Entwender, Entführer*: भार्याभि^० MBH. 3,15761.
 अभिकार 1) MBH. 13,3047. — 4) KĀRAKA 1,11. — = अभिकरण *das
 Herbeibringen*: पुष्पाभि^०, उत्पलाभि^०, मालाभि^०, फलाभि^० PAT. a. a. O. 3.
 21, b. nach dem Zusammenhange hätte man समभिकार erwartet. —
 Vgl. लोकाभिकार.
 अभिकिकार m. *der Laut किक* mit dem Gāpa (भूर्भुवः स्वरोम्) ÂÇV.
 ÇA. 1,2,4. 24. — Vgl. किक.
 2. अभीक Z. 7 lies 4,24,4 st. 4,23,4.
 अभीषाकृ Z. 2 lies 12,1,54.
 अभीषु (so beide Ausg.) *Zügel* MBH. 7,8180.
 अयञ्ज 3) Z. 2 lies 8,67,2.
 अयत्तर 1) a) (vgl. Nachträge) अयत्तरो हि समुदायस्यावयवः *enthalten
 in* PAT. a. a. O. 1,136, a. ननु च भवानप्ययत्तरो लोके 15, b.
 अयत्तरीकर् einfügen ebend. 8,21, b.
 अयवकारिन् s. u. सत्पाम् weiter unten.
 अयाड्यान HEM. JOGAÇ. 3,90.
 अयाश vgl. समयाश.
 अयाशीभू, ^०भवति *nahe kommen* PAT. a. a. O. 5,78, b.